



कर्ज व्याजदर



कर्जाचे एकत्रित व्याजदर खालीलप्रमाणे आहे.

अ.नं.	कर्ज प्रकार	मार्जिन %	दि. 21.03.2022 रोजी पासुनचा व्याज दर %
01	वैयक्तिक वापरासाठी चारचाकी नविन वाहन खरेदीसाठी	10	8.50
02	नविन कमर्शियल वाहन खरेदीसाठी	25	9.00
03	सर्व जुनी वाहने खरेदीसाठी		
	अ)01 वर्षाच्या आतील वाहने	30	10.00
	ब)02 वर्षाच्या आतील वाहने	35	10
	क)03 वर्षाच्या आतील वाहने	40	10.00
	ड)03 वर्षाच्या पुढील वाहने	50	10.00
04	वैयक्तिक वापरासाठी नवीन दुचाकी वाहन खरेदीसाठी	10	8.50
05	घरतारण कर्ज - नवीन घरबांधणी, घर / फ्लॅट खरेदी वगैरेसाठी		
	अ) रहिवासी वापरासाठी घर/फ्लॅट बांधणी/खरेदीची किंमत रु.35.00 लाख व कर्ज रक्कम रु.25.00 लाखपर्यंतची कर्जे	20	8.50
	ब)रहिवासी वापरासाठी घर/फ्लॅट बांधणी/खरेदीची किंमत रु.35.00 लाख पेक्षा जास्त किंवा कर्ज रक्कम रु.25.00 लाखाचे पुढील कर्जे	20	8.50
06	घरतारण टॉपअप कर्ज - (Top Up for Existing Borrower) (रु. 5.00 लाख किंवा मंजूर कर्जातील कमी झालेल्या मुद्दल रक्कम यापैकी कमीत कमी)	20	
07	घरदुरुस्ती, घरगुती फर्निचर कर्जे	25	10.00
08	इंडस्ट्रियल मशिनरी खरेदी, कारखाना इमारत, गोडावुन, दुकानगाळा, ऑफीस व अन्य कमर्शियल मुदत कर्जे (EMI)	25	9.50
09	सोनेतारण कर्जे	30	9.00
10	पगारतारण कर्जे		
	अ)विना हमीपत्र पगारतारण कर्जे	--	13.00
	ब)हमीपत्र असलेली / देणारी पगारतारण कर्जे	--	12.00
	क)100 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थांचे / कंपनीचे कर्मचारी ज्यांचे पगार आपल्या बँकेत जमा होतात अशी पगारतारण कर्जे	--	11.00

राजारामबापू सहकारी बँक लि., पेट .

(शेड्युल्ड बँक)

प्रधान कार्यालय, पेट . ता. वाळवा, जि. सांगली .



RAJARAMBAPU SAHAKARI BANK LTD., PETH

(Scheduled Bank)

Head Office - Peth, Tal - Walwa, Dist. - Sangli.

11	बिल्डर व डेव्हलपर्स कर्जे	25	12.00
12	डॉक्टरांसाठी कर्जे (मशिनरी, अँम्बुलन्स व इतर साहित्य खरेदी, तसेच हॉस्पिटल बांधकाम, रिन्युव्हेशन, इत्यादी)	20	8.50
13	पर्सनल कर्जे - (डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सी.ए., सी.एस. व ICWA यांचेसाठी)	--	11.00
14	बिझनेस लोन - (Business Loan for Existing Borrower)	25	12.00
15	शैक्षणिक कर्जे	10	9.50
16	<u>Lease Rent Discount Loan</u>		
	If Rent Received From our Bank/Branch	20	9.50
	Govt./Ltd./Pvt. Ltd Co./Banks Registered Agreement	20	10.00
	Other Registered/Unregistered Agreement	40	11.00
	(Margin on PS 20 % to 40 % of Rental Income & on CS 33.33 % of Property Valuation to be rented)		
17	Loan Against Self Occupied Property for Own / Family Business Needs	40	11.00
18	वेअर हाऊस रिसीट तारण मुदत कर्ज / वेअर हाऊस रिसीट तारण कॅश क्रेडीट कर्जे	30	9.00
19	एल. सी. डिस्काउंटिंग कर्जे	25	10.00
20	<u>धनवंतरी कर्जे (फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटर्स, मेडिकल व्यवसाय इत्यादी)</u>		
	अ)कॅश क्रेडीट कर्जे	25	10.00
	ब)मुदत कर्जे	20	
21	पर्यटन कर्जे	25	11.00
22	<u>शेती व शेतीपुरक मुदती कर्जे</u> यामध्ये तिमाही / सहामाही / वार्षिक हप्त्यावरील अँग्री व्हेईकल, शेतजमीन तारण (खरेदी/दुरुस्ती), पीक, पाईपलाईन, द्राक्षबाग, ग्रीन हाईऊस, विहीर खुदाई, गाय म्हैस, पोल्ट्री शेड बांधकाम/खरेदी, कुकुटपालन व्यवसाय, कारखाना हमी कर्जे, शेती उपयुक्त अवजारे व मशिनरी कर्जे इत्यादी येतील.	25	9.00

Website :- www.rajarambapubank.org, Email :- info@rajarambapubank.org, loans@rajarambapubank.org

Phone :- (02342) 252131, 252133, Fax :- 252134

Page 2 of 9

राजारामबापू सहकारी बँक लि., पेट .

(शेड्युल्ड बँक)

प्रधान कार्यालय, पेट . ता. वाळवा, जि. सांगली .



RAJARAMBAPU SAHAKARI BANK LTD., PETH

(Scheduled Bank)

Head Office - Peth, Tal - Walwa, Dist. - Sangli.

23	शेतजमिनमध्ये शेतघर बांधणी कर्ज - जास्तीत जास्त रु.25.00 लाख पर्यंत कर्ज रक्कम (Farm House cum dwelling unit, Processing & Storage of Agriculture produce, Farm implements, Cattle Shed, Etc	25	8.50
24	इतर सर्व मुदती कर्जे यामध्ये मासिक / तिमाही / सहामाही / वार्षिक हप्त्यावरील मेंबर कर्जे, बचत सर्टिफिकेट तारण कर्जे, एल.आय.सी. पॉलीसी तारण कर्जे तसेच सदर परिपत्रकामध्ये नमुद केलेल्या कर्जाव्यतिरिक्त येणारी सर्व प्रकारची मुदती कर्जे येतील.	25	11.50
25	हळद व्यापा-यासाठी स्टॉक व बुकडेटस् तारणावरील कॅश क्रेडीट कर्जे	25	10.00
26	कॅश क्रेडीट कर्ज - अँड हॉक लिमीट	25	11.00
27	टेक्सटाईल इंडस्ट्रीजसाठीची सर्व कर्जे (कॅश क्रेडीट व मुदती कर्जे)	25	10.00
28	खेळते भांडवल मुदत कर्ज - (WCTL)	25	11.00
29	ऊस तोडणी व वाहतुक कर्जे	--	10.00
30	प्लेज कर्जे	25	10.00
31	ठेवतारण कर्जे	10	--
सर्व प्रकारच्या स्वतःचे व थर्ड पार्टीचे ठेवीचे तारणावरील ठेवतारण कर्जास ठेवीच्या व्याजदरापेक्षा 1% जादा व्याजदर राहिल.			
सरासरी व्याजदर व व्याज आकारणी पध्दत लागू राहिल .			
32	ओव्हर ड्राफ्ट कर्जे	20	--
अ)रु.15 लाखाच्या आतील कर्जास ठेवीवरील व्याजदरापेक्षा 2% जादा व्याजदर			
ब)रु.15 लाख व त्यावरील कर्जास ठेवीवरील व्याजदरापेक्षा 1% जादा व्याजदर			
33	एखाद्या ठेवीदाराच्या अगर ग्रुपच्या (ग्रुपची व्याख्या रिझर्व्ह बँकेच्या सक्च्युलर प्रमाणे) आपल्या बँकेत रु.3.00 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त ठेवी आहेत अशा ठेवतारण किंवा ओडी कर्जदारांना ठेवीवरील व्याजदरापेक्षा 0.50% जादा व्याजदर राहिल.		
34	पतसंस्था व बँकांच्या ठेवी वगळुन एखाद्या ठेविदाराच्या / ग्रुपच्या आपल्या बँकेत रु.10 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त ठेवी आहेत अशा ठेवपावत्यावरील ठेवतारण ओडी कर्जदारांना ठेवीवरील व्याजदरापेक्षा 0.40% जादा व्याजदर राहिल.		
35	सहभाग कर्ज योजनेतून दिलेल्या कर्जास लिड बँकेने ठरवलेला व्याज दर लागू राहिल.		
वरील अनुक्रमांक 01 ते 34 या कर्जांना रिबेट लागू नाही.			
36	कॅश क्रेडीट कर्जे	रिबेटपुर्व व्याज दर	रिबेट
	सर्व कॅश क्रेडीट कर्जे	11.00%	1.00%
	पुर्वीचे कॅश क्रेडीट कर्जदारांना खाते रिन्युअलवेळी किंवा आढावा वेळी सदरील दर लागू राहतील.		
	सीसी खातेचा आढावा किंवा नुतनीकरण मुळ मंजूरीच्या तारखेनुसार घेणेत येईल.		

Website :- www.rajarambapubank.org, Email :- info@rajarambapubank.org, loans@rajarambapubank.org

Phone :- (02342) 252131, 252133, Fax :- 252134

Page 3 of 9



कॅश क्रेडीट कर्जामध्ये हायपॉसीसी, बुक डेटस् सीसी व सिक्युअर्ड सीसी कर्जे येतील.

हायपॉसीसी व बुक डेटस् सीसी कर्जास मार्जिन 25% व सिक्युअर्ड सीसी कर्जास मार्जिन 33.33% राहिल.

37

स्विच कॉस्ट, क्रेडीट रेटिंग व ग्रुप व्याज दर सवलत बाबत -

अ)स्विच कॉस्ट – बँकेकडील सद्या सुरु असणा-या सदर परिपत्रकामधील अ. क्र.8, 12 ,27 व 28 या प्रकारातील कर्जदारांनी नवीन व्याज दराची मागणी केलेस व संबंधित कर्जदार यांची कर्ज मर्यादा रु.50.00 लाख व त्यापेक्षा जास्त रक्कम असेल व कर्ज खाते नियमीत असेल तर संबंधित कर्जदाराकडून त्यांना मिळणा-या व्याज दर सवलतीच्या 50% इतकी रक्कम स्विच कॉस्ट म्हणून भरून घेवून नविन व्याज दराचा फायदा देणेत येईल. कर्ज खाते नविन व्याज दरात स्विच केल्यामुळे नविन व्याज दर व जुना व्याज दर यामधील फरकाचे व्याज दराच्या 50% इतकी स्विच कॉस्ट मुदत कर्जाचे बाबतीत येणेबाकीवर घेणेची आहे. (उदा. 12% व्याजदरातून 10% व्याजदरात स्विच केल्यास $12-10=2 \times 50\%=1\%$ इतकी स्विच कॉस्ट भरून घेणे)

- घरतारण कर्ज / व्हेईकल कर्ज प्रकारातील कर्जदारांनी नविन व्याजदराची अर्जाद्वारे मागणी केलेस व कर्ज खाते नियमीत असेल तर संबंधित कर्जदारांकडून त्यांना मिळणा50 या व्याजदर सवलतीच्या-% इतकी रक्कम कर्ज येणेबाकी वरती स्विच कॉस्ट म्हणून भरून घेऊन नविन व्याजदराचा फायदा घेणेत येईलकर्ज खाते नविन व्याज दरात स्विच केल्यामुळे .े नविन व्याजदर व जुना व्याजदर यामधील फरकाचे व्याज दराच्या 50% इतकी स्विच कॉस्ट घेणेची आहे. सदरची स्विच कॉस्ट एक वर्षाची राहिल.

- कर्जदाराने शाखेकडे लेखी विनंती अर्ज केल्यानंतरसदरचा अर्ज शाखा शिफारसीसह व्याजदर स्विच करणेसाठी प्रधान , कार्यालयाकडे निर्णयासाठी पाठविणेचा असुन प्रधानकार्यालयाच्या मंजूरी नंतरच स्विच कॉस्ट भरून घेवून नविन व्याजदराची अंमलबजावणी करणेत यावी.

ब)क्रेडीट रेटिंगनुसार व्याज दर सवलत बाबत – बँकेकडील सद्या सुरु असणा-या सदर परिपत्रकामधील अ. क्र. 8, 20, 25, 27, 28 व 36 या कर्ज प्रकारातील रु.50.00 लाख व त्यावरील कर्जदारांना खालीलप्रमाणे क्रेडीट रेटिंग ग्रेडनुसार अतिरिक्त व्याज दर सवलत लागू राहिल. (सोबत क्रेडीट रेटिंग चार्ट जोडणेत आलेला आहे.)

क्रेडीट रेटिंग	मार्क्स	व्याज दर सवलत
A+	75 ते 100	1.25%
A	70 ते 74	1.00%
B+	65 ते 69	0.30%
B	60 ते 64	0.20%

क) ग्रुप कर्जासाठी व्याज दर सवलत - टेक्सटाईल व्यवसायातील ग्रुप मंजुर कर्ज मर्यादा रु.5.00 कोटीच्या पुढील ग्रुप व तर जनरल ग्रुप मंजुर कर्ज मर्यादा व वैयक्तीक कर्ज मर्यादा रु.7.00 कोटीच्या पुढील ग्रुपसाठी वरील व्याज दर सवलत व्यतिरिक्त 0.25% जादा व्याज दर सवलत देता येईल. (रिबेट नियमास आधीन राहुन)

आपला

व्यवस्थापकिय संचालक